

दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी  
प्रायोगिक तत्वावर आयोजित केलेल्या  
राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याकरीता  
येणाऱ्या अंदाजित खर्चास वित्तीय व  
प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

## महाराष्ट्र शासन

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग,  
शासन शुद्धीपत्रक क्रमांक : कौविउ-२०२३/प्र.क्र. २९५ (भाग १)/प्रशा. २

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग ,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक : ०४ डिसेंबर, २०२३

वाचा:- शासन निर्णय समक्रमांक दि. १६ नोव्हेंबर, २०२३

शासन शुद्धीपत्रक :-

संदर्भाधीन दि. १६ नोव्हेंबर, २०२३ चे शिर्षक व परिच्छेद १ मध्ये “दि. ०२ व ०३ डिसेंबर, २०२३ रोजी”

च्या ऐवजी

“दि. ०९ व १० डिसेंबर, २०२३ रोजी प्रायोगिक तत्वावर आयोजित केलेल्या” असे वाचावे.

२. संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद २ नंतर पुढील परिच्छेद समाविष्ट करण्यात येत आहे:-

“२ अ) सदर रोजगार मेळावा आयोजनाकरीता येणाऱ्या खर्चासाठी जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती, नागपूर यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.”

३. सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३१२०४१९४१२२७३०३ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( प्रभाकर संखे )

शासनाचे अवर सचिव

प्रत,

- १) मा. राज्यपाल यांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव

- ३) मा.उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव
- ४) मा.उपमुख्यमंत्री (वित्त) यांचे सचिव
- ५) मा. मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता यांचे खाजगी सचिव
- ६) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा, विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
- ७) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद, विधान मंडळ सचिवालय, मुंबई.
- ८) सर्व विधानसभा/विधानपरिषद सदस्य
- ९) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- १०) सर्व अपर मुख्य सचिव /प्रधान सचिव/सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ११) वित्त विभाग (अर्थसंकल्प-२०/अर्थसंकल्प -३) व्यय-६
- १२) नियोजन विभाग
- १३) सर्व मंत्रालयीन विभाग
- १४) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई
- १५) सर्व जिल्हाधिकारी
- १६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
- १७) महालेखापाल, महाराष्ट्र -१( लेखा व अनुज्ञेयता) मुंबई
- १८) महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा परीक्षा) मुंबई
- १९) महालेखापाल, महाराष्ट्र -२( लेखा व अनुज्ञेयता) नागपूर
- २०) महालेखापाल, महाराष्ट्र -१ (लेखा परीक्षा) नागपूर
- २१) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- २२) सर्व उप आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय,
- २३) सर्व सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
- २४) सर्व कार्यासने (कौशल्य ,रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग) मंत्रालय, मुंबई
- २५) निवडनस्ती- कार्यासन प्रशा-२